

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणारे स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार व सरफोजीराजे भोसले पुरस्कार बंद करण्याबाबत व उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेचे नवीन नामकरण करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: पुरस-१०१२/प्र.क्र.१११/२०१२/भाषा-३,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख : ०३ मार्च, २०१४.

वाचा :-

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-२००१/प्र.क्र.१३५/सां.का-१, दिनांक ११ जुलै, २००२ व दिनांक ३० जुलै, २००२,
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रावापु १०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दिनांक १० सप्टेंबर, २०१२.

प्रस्तावना :-

राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत (१) मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास देण्यात येणारा "विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार" (२) उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस देण्यात येणारा "श्री.पु.भागवत पुरस्कार" (३) उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार या योजने अंतर्गत प्रदान करण्यात येत असलेले "प्रथम प्रकाशन पुरस्कार" हे पुरस्कार अनुक्रमे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून (१) कला व साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी गौरववृत्ती (२) नवलेखक योजनेअंतर्गत ६ वाङ्मय प्रकारांसाठी प्रदान करण्यात येत असलेले "स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्.मय पुरस्कार" (३) उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करणाऱ्या प्रकाशकास प्रदान करण्यात येत असलेला "सरफोजीराजे भोसले पुरस्कार" या पुरस्कारांच्या स्वरूपाचे असल्यामुळे पुरस्कारांची द्विरुक्ती टाळण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या सदर पुरस्कार योजना बंद करण्याचा व राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेचे नवीन नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

विचाराअंती या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक योजनेअंतर्गत ६ वाङ्मय प्रकारांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करणा-या प्रकाशकास सरफोजीराजे भोसले पुरस्कार तसेच कला व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी गौरववृत्ती योजना बंद करण्यास व उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेचे खालील प्रमाणे नवीन नामकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

- (अ) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना करून साहित्य संस्कृती व्यवहाराला शासकीय अधिष्ठान प्राप्त करून दिले, अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या स्मृती प्रित्यर्थ, उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य वाङ्.मय पुरस्कार योजनेचे नामकरण "स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय पुरस्कार योजना" असे करण्यात येत आहे.

कृ.मा.प.

(ब) सरफोजीराजे भोसले हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचा आदर करणारे होते. त्यांनी देवनागरी लिपिचा पहिला छापखाना दक्षिणेत टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर केला. त्यांच्या हया बृहन्महाराष्ट्रातील कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ शासनाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या बृहन्महाराष्ट्र पुरस्काराचे नामकरण "सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार" असे करण्यात येत आहे.

२. साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मंडळाकडून गौरववृत्ती योजनेअंतर्गत कला व साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी गौरववृत्ती, या दोन्ही योजना एकाच स्वरूपाच्या असल्यामुळे गौरववृत्ती योजना बंद करून केवळ "विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार" योजना सुरु ठेवण्यात येत आहे.

३. साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस देण्यात येणारा "श्री.पु.भागवत पुरस्कार" व नवलेखक योजने अंतर्गत उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करणाऱ्या प्रकाशकास देण्यात येणारा सरफोजीराजे भोसले पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार एकाच स्वरूपाचे असल्यामुळे सरफोजीराजे भोसले पुरस्कार बंद करण्यात येऊन फक्त "श्री.पु.भागवत पुरस्कार" योजना सुरु ठेवण्यात येत आहे.

४. उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार या योजनेअंतर्गत देण्यात येणारे "प्रथम प्रकाशन पुरस्कार" व नवलेखक योजनेअंतर्गत नवलेखकांना देण्यात येणारे "यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार" (एकूण ६) एकाच स्वरूपाचे असल्यामुळे नवलेखक योजनेअंतर्गत देण्यात येत असलेले पुरस्कार बंद करून फक्त उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत देण्यात येत असलेले "प्रथम प्रकाशन पुरस्कार" सुरु ठेवण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०३१७९८४८१४३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- २) मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- ४) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ७) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
- ८) महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
- ९) वित्त विभाग (व्यय ४), मंत्रालय, मुंबई,
- १०) अवर सचिव (भाषा) / (आस्था), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११) निवड नस्ती.